

तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब (राजपत्रित)
या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: संक्रीआ-१०२१/प्र.क्र.१३२/क्रीयुसे-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
तारीख :- ०७ ऑक्टोबर, २०२२

शासन निर्णय :-

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील क्रीडा अधिकारी, गट-ब व क्रीडा मार्गदर्शक (अराजपत्रित) (वेतनस्तर एस-१४, रु.३८६००-१२२८००) या पदांवर कार्यरत असणाऱ्या खालील नमूद अधिकाऱ्यांना, शासनाने मान्य केलेल्या सन २०२१-२२ च्या निवडसूचीनुसार तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) (वेतनस्तर एस-१५, रु.४१८००-१३२३००) या पदावर जेष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव व सध्याची पदस्थापना	प्रवर्ग	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४
१	श्री.सुधीर चपळगावकर, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ. कार्यालय, परभणी	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, शहादा, जि. नंदूरबार
२	श्री. गुरुदीपसिंघ संधु, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, नांदेड	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, किनवट, जि. नांदेड
३	श्री. अनिल सातव, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, सातारा	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, बारामती, जि.पुणे
४	श्री. संजय वाळके, क्रीडा अधिकारी (मुख्यालय), पुणे	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, बार्शी, सोलापूर
५	श्री. उदय पवार, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, कोल्हापूर	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, चंदगड, जि.कोल्हापूर
६	श्री. अभय देशपांडे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, मुंबई उपनगर	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
७	श्री. संजोग ढोले, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, मुंबई उपनगर	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, मुख्यालय, पुणे
८	श्री. राजेंद्र घाडगे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, सांगली	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, जत, जि. सांगली

९	श्री. सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, सोलापूर	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर, जि. सोलापूर
१०	श्री.सावळाराम झिंजुरके, क्रीडा अधिकारी (मुख्यालय), पुणे	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, मुख्यालय, पुणे
११	श्रीमती तनुजा गाढवे, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, औरंगाबाद	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, सोयगाव, जि. औरंगाबाद
१२	श्रीमती संगिता जगताप, महिला क्रीडा अधिकारी, (मुख्यालय), पुणे	अ.जा.	तालुका क्रीडा अधिकारी, कराड, जि. सातारा
१३	श्री.लक्ष्मीशंकर यादव,क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, अकोला	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, खामगाव, जि. बुलढाणा
१४	श्री. संजय पांडे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, अकोला	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, मोशी, जि. अमरावती
१५	श्री.दिलीप दिघे, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, नाशिक	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, श्रीगोंदा, जि.अहमदनगर
१६	श्री. अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, बीड	अ.जा.	तालुका क्रीडा अधिकारी, अंबड, जि. जालना
१७	श्री. सतिशचंद्र भट, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, अकोला	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, मुर्तिजापूर, जि. अकोला
१८	श्री.मिलिंद काटोलकर, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, भंडारा	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, मेहकर, जि. बुलढाणा
१९	श्री. जगदीश चौधरी, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, धुळे	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, चाळीसगाव, जि.जळगाव
२०	श्री. बाळकृष्ण महानकर, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, अमरावती	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, देऊळगाव राजा, जि.बुलढाणा
२१	श्री. जयकुमार टेंभरे, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, पुणे	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, कळमनूरी, जि. हिंगोली
२२	श्री. भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, बुलढाणा	भ.ज.क	तालुका क्रीडा अधिकारी, सिरोंचा, जि. गडचिरोली
२३	श्री. विजय खोकले, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, अकोला	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, मुर्तिजापूर, जि. अकोला

२४	श्री. राजेंद्र अतनूर, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, सातारा	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, मानगाव, जि. रायगड
२५	श्री.महेश खर्डेकर, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, जालना	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, पूर्णा, जि. परभणी
२६	श्री.चारुदत्त नाकट, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, अकोला	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, लाखांदूर, जि. भंडारा
२७	श्री. संजय गाढवे, क्रीडा मार्गदर्शक, उपसंचालक (क्रीडा) कार्यालय, औरंगाबाद	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, अर्धापूर, जि. नांदेड
२८	श्री.बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी, उपसंचालक (क्रीडा) कार्यालय, मुंबई	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, गंगापूर, जि. औरंगाबाद
२९	श्री.जुबेर शेख, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, ठाणे	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, मुंबई शहर, जि. मुंबई शहर
३०	श्री. श्याम देशपांडे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, अमरावती	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
३१	श्री.महेंद्र बाभुळकर, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, ठाणे	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, रामटेक, जि. नागपूर
३२	श्री.पंडीत चव्हाण, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, औरंगाबाद	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, गेवराई, जि. बीड
३३	श्री.गुरुदत्त चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, धुळे	अ.जा.	तालुका क्रीडा अधिकारी, येरंडोल, जि. जळगाव
३४	श्री.विनोद ठिकरे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, चंद्रपूर	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, सडकअर्जुनी, जि.गोंदिया
३५	श्री.महेश खुटाळे, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, सातारा	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, बीड, जि.बीड
३६	श्री.अरविंद चौधरी, क्रीडा अधिकारी, उपसंचालक (क्रीडा) कार्यालय, नाशिक	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, नांदगाव, जि.नाशिक
३७	श्री.सचिन्द्र मिलमिले, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, यवतमाळ	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, राळेगाव, जि. यवतमाळ
३८	श्रीमती जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी, (मुख्यालय), पुणे	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, कोरपना, जि. चंद्रपूर

३९	श्री.सुनील ठाकरे, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, अमरावती	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, कारंजा, जि. वाशिम
४०	श्री. अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, नाशिक	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, इगतपूरी, जि. नाशिक
४१	श्री.राजेंद्र साप्ते, क्रीडा मार्गदर्शक (मुख्यालय), पुणे	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, हिंगणा, जि. नागपूर
४२	श्री.श्रीकांत हरनाळे, क्रीडा अधिकारी (मुख्यालय), पुणे	खुला	तालुका क्रीडा अधिकारी, भूम, जि.उस्मानाबाद
४३	श्री.सुरेंद्र कराड, क्रीडा मार्गदर्शक, जि.क्री.अ.कार्यालय, लातूर	भ.ज.ड.	तालुका क्रीडा अधिकारी, रेणापूर, जि. लातूर
४४	श्री.संजय कथळकर, क्रीडा अधिकारी, जि.क्री.अ.कार्यालय, अमरावती	इ.मा.व.	तालुका क्रीडा अधिकारी, देवळी, जि.वर्धा

२. तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या पदावरील उपरोक्त पदोन्नती पुढील अटीच्या अधिन राहून करण्यात येत आहे-

१. मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि./१६ ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार सदर पदोन्नती देण्यात येत आहे. दि.०७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर पदोन्नती देण्यात येत आहे.
 २. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क मिळणार नाही.
 ३. सदर शासन निर्णयातील जे अधिकारी पदोन्नती नाकारतील त्यांच्याबाबतीत सा.प्र.वि., शासन निर्णय दि.१२.०९.२०१६ नुसार कार्यवाही करण्यात येईल.
३. उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांविरुद्ध, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ व १० खाली विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसल्याच्या अटीच्या अधीन राहून सदर पदोन्नती देण्यात येत आहे. तथापि, यापैकी एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध या शासन निर्णयाच्या दिनांकास विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण दाखल असल्यास त्यांच्याबाबतीत हे आदेश आपोआप रद्द होतील.

४. सदर पदोन्नतीनुसार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली पदस्थापना सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दि.१४ जुलै, २०२१ मधील विभागीय संवर्ग वाटपाच्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.

५. संबंधित अधिकारी यांनी पदोन्नती आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत पदोन्नतीच्या पदावर रुजू व्हावे अन्यथा सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दि.१४.०७.२०२१ नुसार संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदिन म्हणून गणला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल.

६. पदोन्नतीनंतर पदस्थापनेच्या ठिकाणी विहित कालावधीत अधिकारी रुजू न झाल्यास, सदर अधिकाऱ्यांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांची नावे आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी शासनास तात्काळ कळवावीत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२१००७१८०११७०४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुनिल हंजे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा (संचालनालयामार्फत).
३. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
४. संबंधित तालुका क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
५. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
६. संबंधित अधिकारी (संचालनालयामार्फत)

प्रत माहितीसाठी:-

१. मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांचे विशेष कार्य अधिकारी
२. सचिव (सा.वि.स), सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन १६ ब)
३. संबंधित कार्यासन अधिकारी (क्रीयुसे-१/३)
४. निवड नस्ती (क्रीयुसे-२).